

मराठी दैनिक

## मराठी एकीकरण

बातमीपत्र

मराठी मायबोलीचा अभिमान जोपासणारे एकमेव पत्र

○संपादक : डॉ. श्री. दिपक मोरेश्वर नाईक

○उप संपादिका : .सौ. प्रीती दिपक नाईक ○कार्यकारी संपादक : श्री. विनोद दशरथ भेटे

● वर्ष-०५ ● अंक-२६८ ● मुंबई, शुक्रवार, ०९ मे २०२६ ● पृष्ठ-८ ● मूल्य-५ रु.



MARATHI EKIKARAN BATMIPATRA

## उकाड्यामुळं कोंडमारा... नियम नसतानाही दुपारच्या वेळेत लॉकडाऊन मुंबईपासून विदर्भापर्यंत काय आहे हवामानाचा अंदाज?

■ बातमी/लेख, प्रीती दिपक नाईक

विदर्भ, मराठवाडा ते अगदी पश्चिम महाराष्ट्रातसुद्धा उष्णतेचा दाद बेजार करत आहे. तर, मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर आणि कोकण पट्टासुद्धा यास अपवाद नाही. अधूनमधून येणाऱ्या पूर्वमोसमी पावसाच्या सरी आणि काही जिल्ह्यांमध्ये अंशतः दगाळ असणारं वातावरण, पावसाचा इशारा देत असलं तरीही तुरळक सरी किंवा हलकी रिमझिम वगळता हा पाऊस काही तग धरत नाहीये हीच राज्यातील स्थिती. तापमानाचा आकडा 45-46 अंशांदरम्यान असून, त्यात काहीशी घच मागील 24 तासांत नोंदवण्यात आली, मात्र यामुळं उष्णतेपासून दिलासा मिळाला नाहीच. पुढील 24 तासांमध्येसुद्धा साधारण अशीच स्थिती पाहायला मिळेल. विदर्भात उकाडा वाढतच जाईल, तर काही भागांमध्ये मात्र पावसाच्या सरींची हजेरी असेल. पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पुढील 24 तासांमध्ये दगाळ वातावरण आणि सोसाट्याचा वारा अशी स्थिती पाहायला मिळेल, तर किनारपट्टी भागांमध्ये आदंतेच्या चावीमुळं समुद्रावरूनही उष्ण वाऱ्यांचा मारा होईल. पुढच्या चार ते पाच दिवसांसाठी राज्यात कमाल तापमानात 2 ते 3 अंशांची घट होण्याची अपेक्षा आहे. मात्र दुपारच्या वेळी उन्हाचा तडाखा अधिक तीव्रतेने बसत असल्यामुळं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन यंत्रणांनी केलं आहे. उष्णताचा राज्यातील बळी पाहता नागरिकांना सतर्क करत काही मार्गदर्शक सूचना प्रशासनानं केल्या आहेत. तर, अनेक भागांमध्ये दुपारच्या वेळी कोणताही लॉकडाऊनचा नियम लागू नसतानाही या उकाड्यामुळं नागरिक घराबाहेर पडणं टाळत आहेत, कुठं रस्ते निर्मुक्त पडत आहेत. ही परिस्थिती मे महिन्यातही कायम राहिल, जिथं काही उष्णतेच्या लाटांनी अडचणींमध्ये भर पडेल असा अंदाजही यंत्रणेने वर्तवला आहे.

यंदा मान्सून लांबणीवर...

राज्याला येत्या काळात एल-निनोचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात असा भीतीदायक अंदाज हवामान विभागांनं वर्तवला आहे. एल निनोमुळे यंदा पाऊस कमी पडण्याच्या शक्यतेने राज्य सरकारच्या चिंतेही भर पडली आहे. याच यंदा मान्सून आगमनही 20 जूनपर्यंत लांबणीवर पडणार आहे. मे-जून दरम्यानही उष्णतेच्या लाटा येण्याचा इशाराही असल्यामुळं राज्य सरकारपुढं एक नव संकट उभं राहताना दिसत आहे.

केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार देशात पुढील 5 दिवस संमिश्र हवामान पाहायला मिळेल. इथं सर्वसमावेशक अंदाज पाहिल्यास, उत्तर - पश्चिम आणि मध्य भारतात उकाडा कायम असेल. पूर्वेतर भारतात मात्र अनेक भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे. प्रामुख्याने आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, हिमालयापासून पश्चिम बंगालपर्यंतचा भाग, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पावसाची बरसात सुरुच राहिल असा अंदाज आहे. यामुळं इथं तापमानात घट होण्याचा अंदाज असल्याने दिलासा मिळेल. तर, केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये पुढच्या 24 तासांत हलक्या ते मध्यम स्वरूपातील पावसाची शक्यता आहे. हिमालयाच्या पश्चिमेला 2 मे पासून नव्यानं पश्चिमी झंझावात सक्रिय होऊ शकतो. ज्यामुळ हिमाचल आणि उत्तराखंडमधील पावसाचा मुकाम वाढून इथं हलक्यावेगळी होण्याचा अंदाज आहे. ज्याचे परिणाम मैदानी राज्यांपर्यंतही दिसू शकतात असे कडकडं म्हणणं आहे.

## 1, 2, 3, 4 आणि 5 मे रोजी मुंबईवर मोठं संकट थेट हवामान विभागाचा इशारा, प्रशासनाकडून..

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा वाढला असून पुढील पाच दिवसांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबईच्या मरिन ड्राइव्ह व्हीन नेकेलेसर लोकांची वर्दळ कमी झाली. मुंबईत पुढील चार दिवस तापमान सुमारे 35 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सांताक्रुझ वेधशाळेत किमान 28 आणि कमाल 34 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून मंगळवार आणि बुधवारीही अशीच स्थिती राहण्याचा अंदाज आहे. गुरुवारी तापमान किंचित घटून 33 अंशावर येईल, तर आठवड्याअखेर सरासरी तापमान 34 अंश राहण्याची शक्यता आहे. उष्णतेची लाट कायम राहणार असल्याने दुपारच्या वेळेत कडक उन्हाचा सामना करावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने नागरिकांसाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना (एसओपी) जारी केल्या आहेत. विशेषत लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुलांना किंवा पाळीव प्राण्यांना बंद वाहनात किंवा उन्हात एकटे सोडू नये, असा कडक इशाराही देण्यात आला आहे. शक्यतो घरात राहून सावलीत वेळ घालवण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे. सध्याच्या घडीला संपूर्ण राज्यात उष्णतेची लाट आहे. सकाळी किंवा सूर्यप्रकाश येणाऱ्या खिडक्यांवर पडदे किंवा रोड्स लावावेत, तसेच स्थानिक हवामानाचा अंदाज नियमितपणे तपासावा, असे सूचित करण्यात आले. शक्यतो घरात राहून थेट उन्हात जाणे टाळावे. वातानुकूलन सुविधा नसल्यास घराच्या खालच्या मजल्यावर किंवा सावलीच्या टिकाणी राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यासोबतच दुपारी 12 ते 4 घराबाहेर पडणे टाळा. उन्हातून आल्यावर थोडाजरी त्रास झाला तरीही लगेचच डॉक्टरांसोबत संपर्क साधा. मुंबईसह विदर्भातही स्थिती गंभीर आहे. विदर्भात 46 अंश सेल्सिअसच्या पुढे पारा जाताना दिसला. अशाही मरतवाढा आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेचा मोठा इशारा देण्यात आला. पुढील काही दिवस मुंबईसह राज्यात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. नाशिकमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना महत्वाचे आवाहन देखील केले. अनेक शहरांमध्ये शाळा, महाविद्यालय आणि कौथिक क्लासेसच्या वेळी बदलण्यात आल्यात.



यंदा मान्सून लांबणीवर...

राज्याला येत्या काळात एल-निनोचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात असा भीतीदायक अंदाज हवामान विभागांनं वर्तवला आहे. एल निनोमुळे यंदा पाऊस कमी पडण्याच्या शक्यतेने राज्य सरकारच्या चिंतेही भर पडली आहे. याच यंदा मान्सून आगमनही 20 जूनपर्यंत लांबणीवर पडणार आहे. मे-जून दरम्यानही उष्णतेच्या लाटा येण्याचा इशाराही असल्यामुळं राज्य सरकारपुढं एक नव संकट उभं राहताना दिसत आहे.

## येत्या 1 मे पासून राज्यात जनगणना सुरु होणार नागरिक घरच्या घरी ऑनलाइन स्व-गणना करू शकणार



राज्यात जनगणनेची प्रक्रिया सुरु होणार आहे. ही जनगणना दोन टप्प्यात पार पडणार आहे. विशेष म्हणजे या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात डिजिटल प्रक्रिया राबवली जाणार आहे. भारतीय जनगणनेच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रत्येक व्यक्तीला स्व-गणनेचा पर्याय उपलब्ध होणार आहे. प्रत्येक व्यक्तीला 1 मे ते 15 मे या काळात स्व-गणना करता येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्राच्या जनगणना कार्य संचालनालयच्या संचालक निरुपमा डांगे यांनी दिली आहे.

■ मुंबई प्रतिनिधी,

येत्या १ मे पासून राज्यात जनगणना सुरु होणार आहे. यंदा पहिल्यांदाच स्व-गणना अशी नवीन प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्यासाठी स्व-गणना पोर्टल 1 मे ते 15 मे पर्यंत कार्यरत होणार आहे. अवघ्या 15 ते 20 मिनिटात स्व-गणना प्रक्रिया पूर्ण करण्यात येता येणार आहे. या स्व-गणनेदरम्यान कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करण्याची आवश्यकता नाही. राज्याच्या जनगणना कार्य संचालनालयच्या संचालक निरुपमा डांगे यांनी याबाबत माहिती दिली आहे. राज्यातील नागरिकांना रीगुलर २४२, २५५, २६८, २७५, २८२, २९५, ३०२, ३१५, ३२२, ३३५, ३४२, ३५५, ३६२, ३७५, ३८२, ३९५, ४०२, ४१५, ४२२, ४३५, ४४२, ४५५, ४६२, ४७५, ४८२, ४९५, ५०२, ५१५, ५२२, ५३५, ५४२, ५५५, ५६२, ५७५, ५८२, ५९५, ६०२, ६१५, ६२२, ६३५, ६४२, ६५५, ६६२, ६७५, ६८२, ६९५, ७०२, ७१५, ७२२, ७३५, ७४२, ७५५, ७६२, ७७५, ७८२, ७९५, ८०२, ८१५, ८२२, ८३५, ८४२, ८५५, ८६२, ८७५, ८८२, ८९५, ९०२, ९१५, ९२२, ९३५, ९४२, ९५५, ९६२, ९७५, ९८२, ९९५, १००२, १०१५, १०२२, १०३५, १०४२, १०५५, १०६२, १०७५, १०८२, १०९५, ११०२, १११५, ११२२, ११३५, ११४२, ११५५, ११६२, ११७५, ११८२, ११९५, १२०२, १२१५, १२२२, १२३५, १२४२, १२५५, १२६२, १२७५, १२८२, १२९५, १३०२, १३१५, १३२२, १३३५, १३४२, १३५५, १३६२, १३७५, १३८२, १३९५, १४०२, १४१५, १४२२, १४३५, १४४२, १४५५, १४६२, १४७५, १४८२, १४९५, १५०२, १५१५, १५२२, १५३५, १५४२, १५५५, १५६२, १५७५, १५८२, १५९५, १६०२, १६१५, १६२२, १६३५, १६४२, १६५५, १६६२, १६७५, १६८२, १६९५, १७०२, १७१५, १७२२, १७३५, १७४२, १७५५, १७६२, १७७५, १७८२, १७९५, १८०२, १८१५, १८२२, १८३५, १८४२, १८५५, १८६२, १८७५, १८८२, १८९५, १९०२, १९१५, १९२२, १९३५, १९४२, १९५५, १९६२, १९७५, १९८२, १९९५, २००२, २०१५, २०२२, २०३५, २०४२, २०५५, २०६२, २०७५, २०८२, २०९५, २१०२, २११५, २१२२, २१३५, २१४२, २१५५, २१६२, २१७५, २१८२, २१९५, २२०२, २२१५, २२२२, २२३५, २२४२, २२५५, २२६२, २२७५, २२८२, २२९५, २३०२, २३१५, २३२२, २३३५, २३४२, २३५५, २३६२, २३७५, २३८२, २३९५, २४०२, २४१५, २४२२, २४३५, २४४२, २४५५, २४६२, २४७५, २४८२, २४९५, २५०२, २५१५, २५२२, २५३५, २५४२, २५५५, २५६२, २५७५, २५८२, २५९५, २६०२, २६१५, २६२२, २६३५, २६४२, २६५५, २६६२, २६७५, २६८२, २६९५, २७०२, २७१५, २७२२, २७३५, २७४२, २७५५, २७६२, २७७५, २७८२, २७९५, २८०२, २८१५, २८२२, २८३५, २८४२, २८५५, २८६२, २८७५, २८८२, २८९५, २९०२, २९१५, २९२२, २९३५, २९४२, २९५५, २९६२, २९७५, २९८२, २९९५, ३००२, ३०१५, ३०२२, ३०३५, ३०४२, ३०५५, ३०६२, ३०७५, ३०८२, ३०९५, ३१०२, ३११५, ३१२२, ३१३५, ३१४२, ३१५५, ३१६२, ३१७५, ३१८२, ३१९५, ३२०२, ३२१५, ३२२२, ३२३५, ३२४२, ३२५५, ३२६२, ३२७५, ३२८२, ३२९५, ३३०२, ३३१५, ३३२२, ३३३५, ३३४२, ३३५५, ३३६२, ३३७५, ३३८२, ३३९५, ३४०२, ३४१५, ३४२२, ३४३५, ३४४२, ३४५५, ३४६२, ३४७५, ३४८२, ३४९५, ३५०२, ३५१५, ३५२२, ३५३५, ३५४२, ३५५५, ३५६२, ३५७५, ३५८२, ३५९५, ३६०२, ३६१५, ३६२२, ३६३५, ३६४२, ३६५५, ३६६२, ३६७५, ३६८२, ३६९५, ३७०२, ३७१५, ३७२२, ३७३५, ३७४२, ३७५५, ३७६२, ३७७५, ३७८२, ३७९५, ३८०२, ३८१५, ३८२२, ३८३५, ३८४२, ३८५५, ३८६२, ३८७५, ३८८२, ३८९५, ३९०२, ३९१५, ३९२२, ३९३५, ३९४२, ३९५५, ३९६२, ३९७५, ३९८२, ३९९५, ४००२, ४०१५, ४०२२, ४०३५, ४०४२, ४०५५, ४०६२, ४०७५, ४०८२, ४०९५, ४१०२, ४११५, ४१२२, ४१३५, ४१४२, ४१५५, ४१६२, ४१७५, ४१८२, ४१९५, ४२०२, ४२१५, ४२२२, ४२३५, ४२४२, ४२५५, ४२६२, ४२७५, ४२८२, ४२९५, ४३०२, ४३१५, ४३२२, ४३३५, ४३४२, ४३५५, ४३६२, ४३७५, ४३८२, ४३९५, ४४०२, ४४१५, ४४२२, ४४३५, ४४४२, ४४५५, ४४६२, ४४७५, ४४८२, ४४९५, ४५०२, ४५१५, ४५२२, ४५३५, ४५४२, ४५५५, ४५६२, ४५७५, ४५८२, ४५९५, ४६०२, ४६१५, ४६२२, ४६३५, ४६४२, ४६५५, ४६६२, ४६७५, ४६८२, ४६९५, ४७०२, ४७१५, ४७२२, ४७३५, ४७४२, ४७५५, ४७६२, ४७७५, ४७८२, ४७९५, ४८०२, ४८१५, ४८२२, ४८३५, ४८४२, ४८५५, ४८६२, ४८७५, ४८८२, ४८९५, ४९०२, ४९१५, ४९२२, ४९३५, ४९४२, ४९५५, ४९६२, ४९७५, ४९८२, ४९९५, ५००२, ५०१५, ५०२२, ५०३५, ५०४२, ५०५५, ५०६२, ५०७५, ५०८२, ५०९५, ५१०२, ५११५, ५१२२, ५१३५, ५१४२, ५१५५, ५१६२, ५१७५, ५१८२, ५१९५, ५२०२, ५२१५, ५२२२, ५२३५, ५२४२, ५२५५, ५२६२, ५२७५, ५२८२, ५२९५, ५३०२, ५३१५, ५३२२, ५३३५, ५३४२, ५३५५, ५३६२, ५३७५, ५३८२, ५३९५, ५४०२, ५४१५, ५४२२, ५४३५, ५४४२, ५४५५, ५४६२, ५४७५, ५४८२, ५४९५, ५५०२, ५५१५, ५५२२, ५५३५, ५५४२, ५५५५, ५५६२, ५५७५, ५५८२, ५५९५, ५६०२, ५६१५, ५६२२, ५६३५, ५६४२, ५६५५, ५६६२, ५६७५, ५६८२, ५६९५, ५७०२, ५७१५, ५७२२, ५७३५, ५७४२, ५७५५, ५७६२, ५७७५, ५७८२, ५७९५, ५८०२, ५८१५, ५८२२, ५८३५, ५८४२, ५८५५, ५८६२, ५८७५, ५८८२, ५८९५, ५९०२, ५९१५, ५९२२, ५९३५, ५९४२, ५९५५, ५९६२, ५९७५, ५९८२, ५९९५, ६००२, ६०१५, ६०२२, ६०३५, ६०४२, ६०५५, ६०६२, ६०७५, ६०८२, ६०९५, ६१०२, ६११५, ६१२२, ६१३५, ६१४२, ६१५५, ६१६२, ६१७५, ६१८२, ६१९५, ६२०२, ६२१५, ६२२२, ६२३५, ६२४२, ६२५५, ६२६२, ६२७५, ६२८२, ६२९५, ६३०२, ६३१५, ६३२२, ६३३५, ६३४२, ६३५५, ६३६२, ६३७५, ६३८२, ६३९५, ६४०२, ६४१५, ६४२२, ६४३५, ६४४२, ६४५५, ६४६२, ६४७५, ६४८२, ६४९५, ६५०२, ६५१५, ६५२२, ६५३५, ६५४२, ६५५५, ६५६२, ६५७५, ६५८२, ६५९५, ६६०२, ६६१५, ६६२२, ६६३५, ६६४२, ६६५५, ६६६२, ६६७५, ६६८२, ६६९५, ६७०२, ६७१५, ६७२२, ६७३५, ६७४२, ६७५५, ६७६२, ६७७५, ६७८२, ६७९५, ६८०२, ६८१५, ६८२२, ६८३५, ६८४२, ६८५५, ६८६२, ६८७५, ६८८२, ६८९५, ६९०२, ६९१५, ६९२२, ६९३५, ६९४२, ६९५५, ६९६२, ६९७५, ६९८२, ६९९५, ७००२, ७०१५, ७०२२, ७०३५, ७०४२, ७०५५, ७०६२, ७०७५, ७०८२, ७०९५, ७१०२, ७११५, ७१२२, ७१३५, ७१४२, ७१५५, ७१६२, ७१७५, ७१८२, ७१९५, ७२०२, ७२१५, ७२२२, ७२३५, ७२४२, ७२५५, ७२६२, ७२७५, ७२८२, ७२९५, ७३०२, ७३१५, ७३२२, ७३३५, ७३४२, ७३५५, ७३६२, ७३७५, ७३८२, ७३९५, ७४०२, ७४१५, ७४२२, ७४३५, ७४४२, ७४५५, ७४६२, ७४७५, ७४८२, ७४९५, ७५०२, ७५१५, ७५२२, ७५३५, ७५४२, ७५५५, ७५६२, ७५७५, ७५८२, ७५९५, ७६०२, ७६१५, ७६२२, ७६३५, ७६४२, ७६५५, ७६६२, ७६७५, ७६८२, ७६९५, ७७०२, ७७१५, ७७२२, ७७३५, ७७४२, ७७५५, ७७६२, ७७७५, ७७८२, ७७९५, ७८०२, ७८१५, ७८२२, ७८३५, ७८४२, ७८५५, ७८६२, ७८७५, ७८८२, ७८९५, ७९०२, ७९१५, ७९२२, ७९३५, ७९४२, ७९५५, ७९६२, ७९७५, ७९८२, ७९९५, ८००२, ८०१५, ८०२२, ८०३५, ८०४२, ८०५५, ८०६२, ८०७५, ८०८२, ८०९५, ८१०२, ८११५, ८१२२, ८१३५, ८१४२, ८१५५, ८१६२, ८१७५, ८१८२, ८१९५, ८२०२, ८२१५, ८२२२, ८२३५, ८२४२, ८२५५, ८२६२, ८२७५, ८२८२, ८२९५, ८३०२, ८३१५, ८३२२, ८३३५, ८३४२, ८३५५, ८३६२, ८३७५, ८३८२, ८३९५, ८४०२, ८४१५, ८४२२, ८४३५, ८४४२, ८४५५, ८४६२, ८४७५, ८४८२, ८४९५, ८५०२, ८५१५, ८५२२, ८५३५, ८५४२, ८५५५, ८५६२, ८५७५, ८५८२, ८५९५, ८६०२, ८६१५, ८६२२, ८६३५, ८६४२, ८६५५, ८६६२, ८६७५, ८६८२, ८६



कामगार दिन साजरा करण्याची सुरुवात कामगारांच्या हितानिमित्त झालेल्या एका चळवळीतून झाली. १९ व्या शतकाच्या मध्यावर कामगारांच्या एका तीव्र चळवळीला सुरुवात झाली. ज्यात कामगारांच्या हितासाठी काही मागण्या करण्यात आल्या होत्या. पहिली मागणी २१ एप्रिल १८५६ रोजी ऑस्ट्रेलियातील कामगारांनी केली होती. दिवसाचे कामाचे तास ठराविक असावेत यासंदर्भात ही मागणी होती. ऑस्ट्रेलिया पाठोपाठ पुढे मग अमेरिका, कॅनडामधील कामगार संघटनांनी पुढाकार घेत १९८६ मध्ये कामगारांच्या हितासाठी मोर्चे काढण्यास सुरुवात केली. अशाच एका मोर्च्यामध्ये शिकागो मधील सहा आंदोलकांचा मृत्यू झाला. ज्याबद्दल कामगारांनी तीव्र निषेध व्यक्त केला. पोलिसांवर राग व्यक्त करण्यासाठी एका अज्ञात व्यक्तीने बॉम्ब टाकला आणि त्यात आठ पोलिसांचा मृत्यू आणि पन्नास पोलीस जखमी झाले होते. याची शिक्षा म्हणून आठ आंदोलन कर्त्यांना फाशी देण्यात आली होती. मात्र त्यामुळे जगभरात संतापाची लाट पसरली कारण त्या आठ जणांपैकी एकानेही बॉम्ब फेकलेला नव्हता. या रक्तरीत झिंटाहानंतर या आंदोलनाला एक भव्य दिव्य स्वरूप प्राप्त झाले. १९९० ला कामगारांची ही चळवळ यशस्वी झाली. शिकागोमधील या घटनेचे स्मरण करण्यासाठी रॅमंड लेविन यांनी आंतरराष्ट्रीय आंदोलनाचे आयोजन करण्याची मागणी केली. त्यांनी ही मागणी १९८९ साली आयोजित दुसऱ्या आंतरराष्ट्रीय पॅरिस परिषदेत केली होती. त्या परिषदेमध्ये १ मे १९९० हा दिवस जागतिक एकता दिवस म्हणून साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले. पुढे १९९१ च्या दुसऱ्या परिषदेत या कार्यक्रमाला औपचारिक मान्यता देण्यात आली. ज्यामुळे आज जगभरात १ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो.

#### आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे महत्त्व

► १ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा का केला जातो याविषयी काही महत्त्वाची माहिती

► हा दिवस कामगारांच्या हितानिमित्त केल्या गेलेल्या त्या चळवळीचे प्रतिक आहे. ज्यामध्ये कामगारांनी दिवसाचे कामाचे तास आठ असावेत अशी प्रमुख मागणी केली होती. कारण त्यापूर्वी कामगारांना दिवसभरात पंधरापेक्षा जास्त तास काम करावे लागत असे. पुढे लोक या चळवळीला आठ तासांची चळवळ म्हणूनही ओळखू लागले.

► या चळवळीत कामगारांच्या कामाच्या तासांसोबतच त्यांना कामाच्या बदल्यात मिळण्याच्या वाणाकू आणि मोबदल्या विषयीही प्रमुख मागण्या करण्यात आलेल्या होत्या. शिकागो आंदोलनानंतर कामगारांना आठ तासांचे काम, योग्य मोबदला, चांगली वागणूक, पगारी सुट्टी मिळू लागली.

► निरनिराळ्या समाजवादी, साम्यवादी आणि अराजकवादी गटांनी केलेल्या निर्दर्शनासाठी १ मे हा दिवस ओळखला जातो.

► युरोपमध्ये पूर्वीपासून १ मे हा दिवस संसत उत्सव म्हणूनही साजरा केला जात असे. पुढे या आंदोलनामुळे युरोपमध्ये ही हा दिवस कामगार दिन म्हणून साजरा होऊ लागला.

► १९०४ साली अॅन्टवर्डम येथे झालेल्या दुसऱ्या जागतिक परिषदेत संपूर्ण जगभरातील कामगार संघटनांना १ मे हा दिवस कामगार दिन म्हणून साजरा करावा असे आवाहन करण्यात आले होते.

► आजही अनेक प्रमुख देशांमध्ये १ मे निमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली जाते. त्याचप्रमाणे या दिवसानिमित्त अनेक देशांमध्ये खास कार्यक्रम आणि सैन्याचे संचलन आयोजित केले जाते.

► भारतात लेबर किसान पार्टीने १ मे १९२३ साली पहिल्यांदा कामगार दिन साजरा केला होता. त्यावेळी भारतात कामगारांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी लाल रंगाचा झेंडा वापरण्यात आला होता.

► भारतात १ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली म्हणून महाराष्ट्र दिन म्हणूनही साजरा केला जातो.


#### भारतातील कामगार कायदे

ज्या लोकांकडे पुरेसे शिक्षण नाही किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही अशा लोकांना आयुष्यात भरपूर कष्टाची कामे करावी लागतात. जगण्यासाठी पुरेसा पैसे कमवणे याची चिंता करण्यात त्यांचे आयुष्य जाते. कामगार चळवळीनंतर कामगारांच्या हितासाठी प्रत्येक देशात काही कायदे करण्यात आले आहे. भारतीय कामगार कायदा म्हणजे भारतातील कामगारांचे नियम करणारा कायदा. भारतात कामगारांना योग्य संरक्षण मिळावे यासाठी काही कायदे करण्यात आलेले आहेत. यात २०० राष्ट्रीय आणि ५० केंद्रीय कायदांचा समावेश आहे. भारतातील कामगार कायदांची व्याख्या एकसंध नाही. कारण सरकार स्थापना आणि भारतीय घटनेच्या समवर्ती यादीत कामगार हा एक विषय असल्यामुळे ते प्रत्येक राज्यात भिन्न आहेत. मात्र भारतात यासंदर्भात एक महत्त्वाचा कायदा नक्कीच करण्यात आले आहे. जो आहे "दी चाईल्ड लेबर अॅक्ट ऑफ १९८६" थोडक्यात बालकामगार कायदा. लहान मुलांच्या हितासाठी करण्यात आलेला हा कायदा आहे. बऱ्याचदा लहान वयातच कष्टाची कामे करावी लागल्यामुळे अनेक लहान मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. या कायद्यानुसार भारतात चौदा वर्षांखाली बालकांना मजुरी अथवा काम करण्यास मनाई आहे. कामगारांच्या कामाची गुणवत्ता वाढवणे तसेच लहान मुलांचा मजुरीसाठी रैगवपार आणि छळणूक टाळणे यासाठी हा कायदा करण्यात आलेला आहे.

## ‘टोफू फ्राईड राईस’

**साहित्य :** १ कप जिरिमन राईस, ३ टेस्पून तेल, ३ ते ४ मोठ्या लसूण पाकळ्या, २ हिरव्या मिरच्या, १ टिस्पून सोयासॉस, १ टिस्पून चिंचेचा कोळ, १ टिस्पून साखर, १/४ कप भोपळी मिरची (उभी चिरलेली), १/४ कप कांदा (पातळ उभा चिरलेला), १/२ ते ३/४ कप टोफू (१ इंच चौकोनी तुकडे), ३/४ कप बेसिलची पाने, १ लहान गाजर (चौकोनी तुकडे), १/४ कप मटार (रॅडिक), चवीपुरते मिठ

**कृती :** जिरिमन राईस धुवून घ्यावा. दिड ते दोन कप पाणी गरम करावे त्यात थोडे मिठ घालावे. पाणी उकळले कि त्यात धुतलेला जिरिमन राईस घालून गॅस मध्यम करावा. वर झाकण ठेवून भात मोकळा शिजवून घ्यावा. टोफूचे तुकडे कमी तेलावर शालोफ्राय करून घ्यावेत. लसूण पाकळ्या आणि हिरव्या मिरच्या एकत्र वाटून घ्याव्यात. तेल गरम करून त्यात लसूण मिरचीचे वाटण घालून परतावे नंतर गाजराचे तुकडे घालून ३० सेकंद परतावे. त्यात भोपळी मिरची, कांदा घालून फक्त १० सेकंद परतावे. कांदा आणि भोपळी मिरचीचा करकरीसपणा तसाच राहिला पाहिजे. लगेच भात, चिंचेचा कोळ, साखर, सोयासॉस आणि लागल्यास मिठ घालावे आणि निट मिकस करावे. घातलेले जिन्नस भाताला सारखे लागले पाहिजेत. भात निट मिकस केल्यावर बेसिलची पाने आणि शालोफ्राय केलेला टोफू घालून अलंगद मिकस करावे आणि लगेच सर्व्ह करावे.



## डायबिटीजच्या रुग्णांनी बीट खाणे फायदेशीर की हानिकारक ?

**धावपळीचे आयुष्य, बदलती जीवनशैली, अनुवांशिकता** यामुळे मधुमेह होण्याचे प्रमाण वाढत आहे. पौष्टिक तसंच योग्य आहार आणि नियमित व्यायाम केल्यास मधुमेहामुळे होणाऱ्या त्रासावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. प्रकृती स्थिर राहण्यासाठी मधुमेहाच्या रुग्णांना रक्त शर्करेच्या प्रमाणावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. रक्त शर्करेवर कोणतेही परिणाम होऊ नयेत, यासाठी सकस आहाराचे सेवन करावे. भाज्या आणि फळांचे सेवन वाढवण्यावर भर द्यावा. दरम्यान खाण्यापिण्याच्या सर्वयॉकडे दुर्लक्ष झाल्यास अन्य आजारांचा त्रास होण्याची भीती असते. मधुमेहाच्या रुग्णांनी दररोज सॅलेड खाल्ले पाहिजे. यामध्ये हिरव्या भाज्या, फळांचा समावेश करावा. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल सॅलेडमध्ये बीट असावं की नसावं? मधुमेहीसाठी बीट खाण लाभदायक असतं की नसतं, हा प्रश्न बहुतांश जणांना पडला असावा. तुम्ही देखील या प्रश्नाचं उत्तर शोधत आहात का, जाणून घेऊया याचे उत्तर...

#### डायबिटीज असताना बीट खाण्याची पद्धत

► डायबिटीजचे रूग्ण बीट खाऊ शकतात. पण शक्यतो जेवणापूर्वी त्यांनी बिटाचे सेवन करावे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

► याद्वारे मधुमेहींच्या शरीराला नैसर्गिक साखरेचा पुरवठा होतो. ही साखर शरीर सहजरीत्या शोषून घेते आणि आपल्याला दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा मिळते.

#### कार्बोहायड्रेट्स युक्त आहार

मधुमेहाच्या रुग्णांनी कार्बोहायड्रेट्स युक्त आहाराचे सेवन करताना विशेष काळजी घ्यावी. उदाहरणार्थ होल ग्रेन, शेंगा, शेंगदाणे, ताज्या भाज्या आणि फळे खाण्याचे प्रमाण योग्य असावं.

#### बीट खाण्याचे फायदे

► मधुमेहाच्या रुग्णांनी आहारामध्ये बिटाचा समावेश नक्की करावा. यामुळे शरीरातील रक्त शुद्ध होण्यास मदत मिळते.



बलिदानाची भूमी आहे शूरवीर महायुद्धे त्यांची भूमी आहे . महान महाराष्ट्राचा इतिहास माहित असणे गरजेचे आहे म्हणून १ मे महाराष्ट्र दिन साजरा कसा करतात का करतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.

#### महाराष्ट्र राज्याची स्थापना

१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्यावेळी भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वतंत्र महाराष्ट्र स्थापन करून या राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे तेव्हापासून महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी नवीन महाराष्ट्र राज्याची जबाबदारी स्वीकारली अशा या महाराष्ट्र राज्याचा सांस्कृतिक, राजकीय, ऐतिहासिक इतिहास खूप मोठा असून देशाला स्वातंत्र्य

मध, दही

**प्रक्रिया :** तिन्ही घटक १ चमचा घेऊन एका वाटीत व्यवस्थित मिकस करा. तुमच्या चेहऱ्याला लावल्यावर २० मिनिट्स तसंच ठेवा आणि नंतर २ मिनिट्स हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर थंड पाण्याने धुवा आणि चेहरा टॉवेलने कोरडा करा

**फिती वेळा वापरावे :** आठवड्यातून याचा प्रयोग तुम्ही २ ते ३ वेळा करू शकता.

**३. कॉफी आणि नारळाच्या तेलाचा फेस स्क्रब**

त्वचेसाठी उत्तम मॉईस्चराईज म्हणून नारळाच्या तेलाचा उपयोग होतो हे सर्वांचा माहीत आहे. त्याशिवाय त्वचेवरील काळे डाग काढून टाकण्यासाठीही याचा उपयोग होतो.

**साहित्य :** नारळाचं तेल, कॉफी ग्राऊंड, टी ट्री ऑईल

**प्रक्रिया :** ४ चमचे नारळाच्या तेलांमध्ये ६ चमचे ग्राऊंड कॉफी मिकस करा, त्यामध्ये काही थेंब टी ट्री ऑईल मिकस करा, हे मिश्रण तुम्ही एका एअर टाईट कंटेनरमध्ये रुम टेंपरेचरवर ठेवा, तुम्हाला वापरायचं असेल तेव्हा एक चमचा घ्या आणि चेहऱ्यावर या मिश्रणाने अगदी अलंगद हाताने पाच मिनिट्स लावून मसाज करा. त्यानंतर थंड पाण्याने धुवा आणि चेहरा टॉवेलने कोरडा करा

**फिती वेळा वापरावे :** आठवड्यातून याचा प्रयोग तुम्हाला एक वेळा करत येईल.

**२. कॉफी आणि मध्याचा फेस स्क्रब**

मध हे नैसर्गिक ब्लीच आहे आणि तुमच्या चेहऱ्यावर वय दिसू नये यासाठी मध्याचा उपयोग होतो. यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म तुमची त्वचा अधिक चमकदार होण्यासाठी आणि अँक्नेशी लढा देण्यासाठी मदत करतात.

**साहित्य :** कॉफी पावडर, ऑर्गेनिक

मिळवण्यासाठी महाराष्ट्र भूमीने आपला प्रचंड सहभाग नोंदवला आहे. देशाचा विकास साधण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक महान शूर वीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले.

संपूर्ण जगात या महाराष्ट्र राज्याची ख्याती पसरलेली आहे या महाराष्ट्र भूमीत मोठमोठे कलाकार, नेते, थोर विचारवंत संत ,महंत, साहित्यिक जन्मास आले आणि त्यांनी आपला महाराष्ट्र समृद्ध करण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. आपल्या जिवाची पर्वा न करता महाराष्ट्र हे स्वतंत्र राज्य निर्माण

**१ मे या दिवसाला महाराष्ट्रात खूप महत्त्व आहे कारण या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. मात्र एवढंच नाही १ मेला आंतरराष्ट्रीय महत्त्वे देखील आहे. कारण जगभरात हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. अठराव्या शतकात झालेल्या एका कामगार चळवळीच्या गौरवासाठी आजही जगभरात साजरा करण्यात येणारा हा एक खास दिवस आहे. भारतात कामगार दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येते. विशेष म्हणजे जगभरात अनेक देशांमध्ये हा दिन निरनिराळ्या पद्धतीने साजरा केला जातो.यासाठीच जाणून घ्या १ मेला महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन का साजरा केला जातो. यासोबतच सर्वांना हा कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा**

**साहित्य :** ग्राऊंडेड कॉफी, ऑलिव्ह

**प्रक्रिया :** ३ चमचे ग्राऊंडेड कॉफी घेऊन त्यात १ अथवा १/२ चमचा ऑलिव्ह ऑईल घाला. ही थोडी ऑईली पेस्ट घेऊन तुमच्या चेहऱ्याला आणि डोळ्याखाली किमान १० मिनिट्स सक्चुरल पद्धतीने मसाज करा. त्यानंतर कोमट पाण्याने धुवा आणि चेहरा टॉवेलने कोरडा करा

**फिती वेळा वापरावे :** आठवड्यातून याचा प्रयोग तुम्ही दोन वेळा करू शकता.

**५. कॉफी आणि साखर फेस स्क्रब**

तुमच्या त्वचेवरील लहानात लहान



## नैसर्गिकरित्या त्वचा अधिक सुंदर बनवण्यासाठी ७ कॉफी स्क्रब प्रकार

डेड स्किन काढून टाकण्यासाठी याचा उपयोग होत असून साखरेमुळे तुमची त्वचा हायड्रेट राहण्यासही मदत होते.

**साहित्य :** कॉफी ग्राऊंड्स, साखर, नारळ तेल, व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट

**प्रक्रिया :** ग्राऊंडेड कॉफी ३ चमचे घेऊन त्यात २ चमचे नारळ तेल घाला एका वाटीत व्यवस्थित मिकस करा. त्यात १ चमचा साखर आणि १/२ चमचा व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट मिकस करा. हे मिश्रण व्यवस्थित जायमध्ये भरून ठेवा. त्यातला एक चमचा काढून तुमच्या चेहऱ्याला लावल्यावर ५ मिनिट्स मसाज करा आणि नंतर ५ मिनिट्स तसंच ठेवा. त्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा आणि चेहरा टॉवेलने कोरडा करा

**फिती वेळा वापरावे :** आठवड्यातून याचा प्रयोग तुम्ही २ वेळा करू शकता.

**६. कॉफी आणि बेकिंग सोडा फेस स्क्रब**

चेहऱ्यावर अधिक चमक आणण्यासाठी कॉफीबरोबरच बेकिंग सोडा हे उत्तम कॉम्बिनेशन आहे. चेहऱ्यावर अधिक तजेलदारपणा येण्यासाठी याचा उपयोग होतो.

**साहित्य :** कॉफी पावडर, लिंबाचा रस, बेकिंग सोडा

**प्रक्रिया :** २ चमचे कॉफी पावडर घेऊन त्यात १/२ चमचा बेकिंग सोडा मिसळ. त्यात काही थेंब लिंबाचा रस मिकस करून मिश्रण व्यवस्थित मिकस करा. तुमच्या चेहऱ्याला लावल्यावर ५ मिनिट्स मसाज करा आणि नंतर ३ वेळा करू शकता.

**फिती वेळा वापरावे :** आठवड्यातून याचा प्रयोग तुम्ही २ ते ३ वेळा करू शकता.

**७. कॉफी आणि कोको फेस स्क्रब**

अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असलेले कोको हे चेहऱ्यासाठी उत्तम आहे. मऊ आणि मुलायम त्वचा होण्यासाठी याचा उपयोग होतो.

**साहित्य :** ग्राऊंडेड कॉफी, कोको पावडर, दूध, मध

**प्रक्रिया :** ४ चमचे कॉफी पावडर घेऊन त्यात ४ चमचे कोको पावडर मिकस करा. त्यानंतर त्यात ८ चमचे दूध आणि २ चमचे मध मिकस करून व्यवस्थित मिश्रण तयार करून घ्या. ही पेस्ट तुमच्या चेहऱ्याला लावल्यावर २ मिनिट्स मसाज करा आणि नंतर ५ मिनिट्स तसंच ठेवा. त्यानंतर चेहरा कोमट पाण्यात एखादा कॉटन कपडा बुडवून नीट पुसून काढा.

**फिती वेळा वापरावे :** आठवड्यातून याचा प्रयोग तुम्ही २ वेळा करू शकता.

## उन्हाळ्यात क्लिंगडाचे सेवन आवर्जून करावे

उन्हाळ्याच्या दिवसांत प्रखर उष्णतेने अंगाची लाही लाही होते. अशावेळी लालबूंद गर असलेली क्लिंगडा टिकटिकाणी आपल्याला दिसतात. ही क्लिंगडा उन्हापासून आपल्या शरीराची होणारी लाही लाही रोखण्यासाठी जास्त फायदेशीर ठरतात. एसी, पंखा, कूलर हे आपल्या शरीराला बाहेरून काही काळपुरता थंडावा पोहोचवत असले तरी क्लिंगडा हे शरीराला आतून थंड करणारं नैसर्गिक कुलर असल्याचं म्हणता येईल. म्हणूनच उन्हाळ्यात क्लिंगडाचे सेवन आवर्जून करा.

प्रखर उन्हामुळे उष्णतेने निर्माण होणाऱ्या घामातून शरीरातील पाणी निघून जातं. पण त्याचबरोबर शरीरातून घामाद्वारे खनिजेही निघून जातात. अशावेळी क्लिंगडा शरीरातील झालेला खनिज द्रव्यांचा न्हास भरून काढतात.

प्रखर उन्हामुळे उष्णतेने निर्माण होणाऱ्या घामातून शरीरातील पाणी निघून जातं. पण त्याचबरोबर शरीरातून घामाद्वारे खनिजेही निघून जातात. अशावेळी क्लिंगडा शरीरातील झालेला खनिज द्रव्यांचा न्हास भरून काढतात.

प्रखर उन्हामुळे उष्णतेने निर्माण होणाऱ्या घामातून शरीरातील पाणी निघून जातं. पण त्याचबरोबर शरीरातून घामाद्वारे खनिजेही निघून जातात. अशावेळी क्लिंगडा शरीरातील झालेला खनिज द्रव्यांचा न्हास भरून काढतात.

पोटेशियमचे प्रमाण हे सर्वात जास्त असते. उन्हाळ्यात कामानिमित्त तुम्ही बाहेर अशाल तर छोट्याशा डब्यात क्लिंगडाच्या फोडी सोबत ठेवाव्यात. घामामुळे होणारं जलउत्सर्जन क्लिंगडा भरून काढतं. क्लिंगडा शक्तिवर्धक, पौष्टिक, दाहशामक, पित्तनाशक आहे.

उन्हाळ्यात अनेकांना डोकेदुखीचा त्रास होतो. अशावेळी उन्हातून घरी आल्यानंतर क्लिंगडाचा आतला गर काढून त्याची साल डोळ्यावर ठेवावी. यामुळे थंडावा वाढतो. त्याचप्रमाणे प्रखर उन्हामुळे डोळ्यांची जळजळ होत असल्यास क्लिंगडाची साल डोळ्यावर ठेवल्यानंतर डोळ्याला थंडावाही मिळतो. म्हणूनच उन्हाळ्यात मिळणारं हे फळ आवर्जून सर्वांनीच खावं.

प्रखर उन्हामुळे उष्णतेने निर्माण होणाऱ्या घामातून शरीरातील पाणी निघून जातं. पण त्याचबरोबर शरीरातून घामाद्वारे खनिजेही निघून जातात. अशावेळी क्लिंगडा शरीरातील झालेला खनिज द्रव्यांचा न्हास भरून काढतात.

प्रखर उन्हामुळे उष्णतेने निर्माण होणाऱ्या घामातून शरीरातील पाणी निघून जातं. पण त्याचबरोबर शरीरातून घामाद्वारे खनिजेही निघून जातात. अशावेळी क्लिंगडा शरीरातील झालेला खनिज द्रव्यांचा न्हास भरून काढतात.



# एआयचा वापर आणि रोजगार... दोन्हीही वाढणार

## राज्याचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण जाहीर

### ५ वर्षात १० हजार कोटीची गुंतवणूक आणि दीड लाख रोजगाराचे ध्येय

■ **बातमी/लेख, प्रीती दिपक नाईक**

एआयच्या वाढत्या वापरामुळे जगभरात बेकारीचे संकट घोंगावत असताना राज्य सरकारने मात्र एआय धोरणातून रोजगार निर्मिती करण्याचा संकल्प सोडला आहे. राज्यातील उद्योग, प्रशासन आणि सार्वजनिक सेवांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) व्यापक वापर वाढविण्यासाठी बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र एआय धोरण-२०२६ जाहीर करण्यात आले. पुढील पाच वर्षात म्हणजे २०३१ पर्यंत १० हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक आकर्षित करणे आणि दीड लाख नवजन्म कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य प्रशिक्षण देण्याची योजनाही यात अंतर्भूत आहे.

हे धोरण सात आधारस्तंभांवर उभारण्यात आले आहे. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा स्तंभ म्हणजे राज्यव्यापी एआय पायाभूत सुविधांचा विकास. यात किमान दोन हजार जीपीयू संगणन क्षमता उपलब्ध करणे आणि 'कम्प्युट अँज अ सिव्हिंस' या संकल्पनेतून शासकीय विभागांनाही या सुविधा वापरता येतील, अशी यंत्रणा उभारण्याचे नियोजन आहे. पाच नवोन्मेष क्षेत्रांमध्ये एआय शहरी विकसित केली जाणार आहेत. दुसरा महत्त्वाचा स्तंभ म्हणजे स्थानिक डेटाचा वापर. मराठी भाषेसह प्रादेशिक बोलीभाषा आणि आदिवासी भाषांचे डेटासेट्स तयार करणे आणि 'स्टेट एआय डेटा एक्सचेंज' स्थापन करणे, हे या भागाचे वैशिष्ट्य असेल. केंद्र



थोरणात मांडण्यात आला आहे. राज्यातील दोन लाख युवक आणि व्यावसायिकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य प्रशिक्षण देण्याची योजनाही यात अंतर्भूत आहे.

हा धोरण सात आधारस्तंभांवर उभारण्यात आले आहे. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा स्तंभ म्हणजे राज्यव्यापी एआय पायाभूत सुविधांचा विकास. यात किमान दोन हजार जीपीयू संगणन क्षमता उपलब्ध करणे आणि 'कम्प्युट अँज अ सिव्हिंस' या संकल्पनेतून शासकीय विभागांनाही या सुविधा वापरता येतील, अशी यंत्रणा उभारण्याचे नियोजन आहे. पाच नवोन्मेष क्षेत्रांमध्ये एआय शहरी विकसित केली जाणार आहेत. दुसरा महत्त्वाचा स्तंभ म्हणजे स्थानिक डेटाचा वापर. मराठी भाषेसह प्रादेशिक बोलीभाषा आणि आदिवासी भाषांचे डेटासेट्स तयार करणे आणि 'स्टेट एआय डेटा एक्सचेंज' स्थापन करणे, हे या भागाचे वैशिष्ट्य असेल. केंद्र

शासकीय विभागांनाही या सुविधा वापरता येतील, अशी यंत्रणा उभारण्याचे नियोजन आहे. पाच नवोन्मेष क्षेत्रांमध्ये एआय शहरी विकसित केली जाणार आहेत. दुसरा महत्त्वाचा स्तंभ म्हणजे स्थानिक डेटाचा वापर. मराठी भाषेसह प्रादेशिक बोलीभाषा आणि आदिवासी भाषांचे डेटासेट्स तयार करणे आणि 'स्टेट एआय डेटा एक्सचेंज' स्थापन करणे, हे या भागाचे वैशिष्ट्य असेल. केंद्र

सरकारच्या 'एआय कोष' व्यासपीठाशी राज्याची यंत्रणा जोडली जाणार आहे. तिसऱ्या स्तंभात 'महाराष्ट्र प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षण केंद्र' स्थापन करण्याची योजना आहे. उद्योग आणि शैक्षणिक संस्था यांच्या दुहेरी भागीदारीतून हे केंद्र कार्य करेल.

या धोरणांतर्गत राज्यभरात बारा एआय इनक्युबेटर्स उभारले जातील. प्रत्येक स्टार्टअपला एक कोटी रुपयांपर्यंत अनुदान मिळणार असून महिला नेतृत्वाखालील स्टार्टअप्सना १ कोटी २५ लाखांपर्यंत आणि पंचवीस टक्के अतिरिक्त आर्थिक सहाय्य दिले जाईल. सहाय्य स्तंभांतर्गत आरोग्य, कृषी, शिक्षण, नगर विकास, मराठी भाषा-संस्कृती आणि वित्त-महसूल या सहा क्षेत्रांत उत्कृष्टता केंद्रे स्थापन केली जातील. सातव्या आणि अंतिम स्तंभात नैतिक एआय वापरासाठी कायमस्वरूपी आराखडा तयार केला जाईल आणि प्रत्येक शासकीय विभागात वार्षिक एआय सज्जता लेखापरीक्षण बंधनकारक केले जाईल.

### स्टार्टअप आणि लघुउद्योगांसाठी तरतूद

लघु आणि मध्यम उद्योगांना एआय क्षेत्रात आणण्यासाठी धोरणात विशेष तरतूद आहे. पाच हजार लघु आणि मध्यम उद्योगांना एआय अंमलबजावणी खर्चावर वीस टक्के अनुदान दिले जाणार असून 'महा एआय टुल्स हब' हे केंद्रीय व्यासपीठ स्थापन केले जाणार आहे. स्टार्टअप परिसंस्था बळकट करण्यासाठी ५०० कोटी रुपयांचा समर्पित 'एआय स्टार्टअप हॅब्स फंड' उभारण्यात येणार असून त्यात राज्य सरकारचे २५० कोटी आणि उद्योग क्षेत्राचे २५० कोटी असे योगदान अपेक्षित आहे.

### गुंतवणूकदारांसाठी अनेक सवलती

उद्योगांना आकर्षित करण्यासाठी धोरणात शरीर आर्थिक सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. स्थिर भांडवली गुंतवणूकीवर स्टार्टअपला दहा लाख रुपयांपर्यंत खर्च परतावा तसेच पंचवीस लाखांपर्यंत प्रमाण खर्च परतावा अशा सवलती यात अंतर्भूत आहेत. आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांमध्ये सहभागी होण्याच्या उद्योगांना २५ लाखांपर्यंत भाडे परतावाही दिला जाणार आहे. यामुळे महाराष्ट्राचे एआयच्या विस्तार महाराष्ट्राचे महत्त्वाकांक्षी पाऊल टाकले जाणार आहे.

## वाशी एपीएमसीमध्ये कलिंगड विक्री टप्पा! व्यापारी आणि शेतकरी चिंतेत

■ **नवी मुंबई। प्रतिनिधी,**

मुंबईतील पायथुनी परिसरात कलिंगड खाल्ल्यानंतर एका कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, त्याचे गंभीर पडसाद आता नवी मुंबईतील वाशी येथील एपीएमसी (कृषी उत्पन्न बाजार समिती) घाऊक फळ बाजारात उमटताना दिसत आहेत. बाजारात कलिंगडाची आवक होऊनही ग्राहकांकडून मागणी नसल्याने विक्री जवळपास टप्पा झाली आहे.



पाहायला मिळत आहे.

वाशीच्या घाऊक बाजारपेठेत आज साधारणपणे ३,३२५ किलो कलिंगडाची आवक झाली आहे. मात्र, पायथुनी येथील घटनेमुळे ग्राहकांनी कलिंगड खरेदीकडे पाठ फिरवली आहे. फळ्यांच्या मागणीत मोठी घट झाल्याने व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे. कलिंगडाचा दर १२ ते १८ रुपये किलो इतका कमी असूनही त्याला अपेक्षित उठाव मिळत नसल्याचे चित्र बाजारात

कलिंगड खाल्ल्यानंतर एका कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, त्याचे गंभीर पडसाद आता नवी मुंबईतील वाशी येथील एपीएमसी (कृषी उत्पन्न बाजार समिती) घाऊक फळ बाजारात उमटताना दिसत आहेत. बाजारात कलिंगडाची आवक होऊनही ग्राहकांकडून मागणी नसल्याने विक्री जवळपास टप्पा झाली आहे. वाशीच्या घाऊक बाजारपेठेत आज साधारणपणे ३,३२५ किलो कलिंगडाची आवक झाली आहे. मात्र, पायथुनी येथील घटनेमुळे ग्राहकांनी कलिंगड खरेदीकडे पाठ फिरवली आहे. फळ्यांच्या मागणीत मोठी घट झाल्याने व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे. कलिंगडाचा दर १२ ते १८ रुपये किलो इतका कमी असूनही त्याला अपेक्षित उठाव मिळत नसल्याचे चित्र बाजारात

## रुग्णांच्या मृत्यूनंतर केईएम रुग्णालयातील परिचारिका आणि सुरक्षा रक्षकांवर हल्ला... पोलिसात तक्रार दाखल

■ **मुंबई। प्रतिनिधी,**

परळ येथील केईएम रुग्णालयात एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी मोठा गदारोळ केल्याची आणि कर्तव्यावर असलेल्या परिचारिका व सुरक्षा रक्षकांवर हात उचलल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत सहभागी असलेल्या परिचारिकेने याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीनुसार, तेजस्विनी अनुल पाटील (वय ३४) या २०१८ पासून या रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत आहेत. २७ एप्रिल रोजी रात्री साधारण ९ वाजण्याच्या सुमारास, नवीन इमारतीच्या नवव्या मजल्यावर असलेल्या वॉर्ड क्रमांक ४१ मध्ये त्यांची नाईट ड्युटी सुरू होती. याच वॉर्डमध्ये १९ वर्षीय गणेश मास्की कोलेकर हा तरुण लिफ्टरच्या गंभीर आजाराचे प्रस्त असल्याने उपचारासाठी दाखल होता. त्याची आई शांताबाई कोलेकर त्याच्या देखभालीसाठी त्याच्यासोबतच थांबली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, २८ एप्रिलच्या रात्री साधारण १ वाजण्याच्या सुमारास रुग्ण गणेशला अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्याच्या आईने तत्काळ कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेला बोलावले आणि रुग्ण आता कोणालाही ओळखत नसल्याचे तिला सांगितले. मात्र परिचारिका घटनास्थळी पोहोचल्यावर रुग्णाची प्रकृती अधिकच खालावली आणि



तो बेशुद्ध पडला होता. त्याला त्वरित ऑक्सिजनचा आधार देण्यात आला आणि कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र कामाच्या व्यस्ततेमुळे सुरुवातीला डॉक्टरांशी संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर काही वेळात डॉक्टर रुग्ण गणेशला तपासण्यासाठी पोहचले. डॉक्टरांनी गणेशला 'सीपीआर' दिला, काही इंजेक्शन्स दिली आणि त्याला व्हेंटिलेटरवर ठेवले. त्यानंतर काही वेळानंतर गणेशची ईसीजी तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये गणेशच्या हृदयाची कोणतीही हालचाल नोंदवली गेली नाही. पहाटे साधारण २ वाजण्याच्या सुमारास जेव्हा पुन्हा एकदा ईसीजी करण्यात आला, तेव्हाही गणेशच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा दिसून आली नाही. त्यामुळे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

गणेशच्या आईला त्याच्या मृत्यूची बातमी देण्यात आली आणि इतर नातेवाईकांना बोलावण्यास सांगण्यात आले. पोलिसांकडे दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये नमूद केल्यानुसार, पहाटे साधारण ५ वाजण्याच्या सुमारास मृत गणेशचे

नातेवाईक वॉर्डमध्ये आले आणि त्यांनी रुग्णाच्या मृत्यूच्या कारणाविषयी व परिस्थितीविषयी प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. परिचारिकेने दिलेल्या माहितीनुसार, तिने नातेवाईकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की, या प्रकरणाविषयी स्पष्ट आणि सविस्तर माहिती केवळ डॉक्टरच देऊ शकतात. मात्र, या संवादादरम्यान परिस्थिती अधिकच चिघळली.

असा आरोप केला आहे की, मृत व्यक्तीच्या काही नातेवाईकांनी संतापाच्या भावनेत एका परिचारिकेला वाद घालण्यास सुरुवात केली. या वादाचे रूपांतर काही काळातच हागाणारीत झाले. या घटनेदरम्यान कर्तव्यावर असलेले सुरक्षा रक्षक सुधंता राहुल साळुंखे, बालाजी रघुनाथ मुंडे आणि बाळासाहेब तुकाराम बसरे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, मृत गणेशच्या नातेवाईकांनी त्यांनाही धक्काबुक्की आणि मारहाणीचा सामना करावा लागला. या घटनेनंतर उपचारांसाठी सदर परिचारिकेला रुग्णालयात दाखल करावे लागले, ज्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

## पार्टी, हत्या आणि ३०० सीसीटीव्ही... टिटवाळ्यात नदीजवळ काय घडलं?

■ **मुंबई। प्रतिनिधी,**

कल्याण तालुक्यातील खडवली परिसरात घडलेल्या हत्येच्या प्रकरणाचा टिटवाळा पोलिसांनी यशस्वी उलगडा केला आहे. अवघ्या ७०० रुपयांच्या वादातून मित्राचे मित्राची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आरोपी योगेश कदम याला अटक करण्यात आली आहे. तीन दिवसांपूर्वी खडवली नदी परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला मृताची ओळख पतत नव्हती. याप्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला.

### ३०० सीसीटीव्ही फुटेज तपासले

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी नितीन मुद्रगुण, महेश कदम तसेच ठाणे एसीबीचे भाऊसाहेब गायकवाड आणि जयवंत वारे यांच्या पथकाने तपास हाती घेतला. तपासदरम्यान श्वान पथकाची मदत घेण्यात आली. श्वानाने घटनास्थळवरून



थेट खडवली रेल्वे स्थानकापर्यंत मार्ग दाखवला. त्यानंतर पोलिसांनी खडवली ते मुंबईपर्यंत सुमारे ३०० सीसीटीव्ही फुटेज तपासले.

### ७०० रुपये चोरल्याचा संशय अन् दगडाने ठेचले डोळे

या तपासातून आरोपीच्या संपत्तीत एका व्यक्तीपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार मृताची ओळख राजेश प्रभुळकर अशी पटली, तर आरोपी योगेश कदम असल्याचे स्पष्ट झाले. दोघेही

केटिंगचे काम करत होते आणि एकमेकांचे जवळचे मित्र होते. पोलिस तपासात उघड झाले की, दोघे खडवली नदी परिसरात पोहण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी पार्टी केली होती. दरम्यान, योगेश कदम याला संशय आला की त्याच्या पेशांपैकी ७०० रुपये राजेश प्रभुळकर याचे चोरले. या संशयावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. वादाच्या भरात योगेश कदम याने दगडाने ठेचून राजेश प्रभुळकर याची हत्या केली आणि घटनास्थळवरून फरार झाला.

### आरोपी होता वॉटेड

दरम्यान, तपासात असेही उघड झाले की आरोपी योगेश कदम हा मुंबईतील एम. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल चोरीच्या प्रकरणात वॉटेड होता. त्याच्यावर आणखी एक गंभीर गुन्हाही दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, फिरकोड कारणावरून घडलेल्या या हत्येमुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

## नागपूर ३२ वर्षीय पत्नीचे शिक्षकाशी अनैतिक संबंध ४५ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याने आयुष्य संपवला



■ **नागपूर। प्रतिनिधी,**  
नागपूर पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या पत्नीच्या अनैतिक संबंधांना कटाक्ष टोकाचे पाऊल उचलल्याने खळबळ उडाली आहे. शीलरज भीमराव बेलेकर (वय ४५) असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून, ते नागपूरच्या प्रतापनगर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. शीलरज यांची पत्नी रुचिका बेलेकर (वय ३२) हिचे महेश मेश्राम नावाच्या शिक्षकासोबत गेल्या दोन वर्षांपासून अनैतिक संबंध होते. या अनैतिक

अंबाझरी तलावात आढळला मृतदेह; दोन महिन्यांपासून सुरू होता शोध पत्नीच्या सततच्या जाचाला कटाक्ष शीलरज भीमराव हिच्यात आपल्या भावाच्या घरी राहायला गेले होते. २२ फेब्रुवारी रोजी ते तिथून बाहेर पडले, त्यानंतर त्यांचा कोणतीही संपर्क होऊ शकला नाही. त्यांच्या कुटुंबियांनी प्रतापनगर पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. दीर्घकाळाचा शोधानंतर, २४ एप्रिल रोजी अंबाझरी तलावात त्यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला. सुरुवातीला पोलिसांनी या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून केली होती. मात्र सखोल तपास सुरू असताना अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. शीलरज यांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या सततच्या छळा आणि मानसिक त्रासाला कटाक्ष आत्महत्या केल्याचे निष्पत्ती झाले.

केलेल्या तपासात मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे ही केवळ आत्महत्या नसून आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले. पत्नी रुचिका बेलेकर आणि तिचा प्रियकर महेश मेश्राम या दोघांनी संगमनात करून शीलरज यांना मरणास प्रवृत्त केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईअंतर्गत पोलिसांनी आरोपी पत्नी रुचिकाला अटक केली असून तिची अधिक चौकशी केली जात आहे. या घटनेमुळे पोलीस दलासह परिसरात हळहळ व्यक्त केली

जगत आहे. रक्षक असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला आपल्या घरातून मिळालेल्या त्रासापेठे जीव गमवावा लागल्याने नात्यांच्या विदारकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

**तपासात समोर आले क्रूर वास्तव; कायदेशीर कारवाई सुरू**  
या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना समजले की, आरोपी पत्नी आपल्या पतीला वारंवार अपमानित करत होती. पती कर्तव्यावर असताना पत्नी प्रियकरासोबत वेळ घालवत असे आणि विरोध केल्यास त्यांना

मालमतेवरून धमकावत असे. शीलरज यांनी आपल्या मनातील व्यथना आपल्या जवळच्या व्यक्तींकडेही व्यक्त केली होती, असे समजते. सध्या पोलीस प्रियकर महेश मेश्राम याचा शोध घेत असून, या प्रकरणात अधिक ठोस पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. आरोपी पत्नीला न्यायालयात हजर केले जाणार असून तिला कडक शिक्षा व्हावी अशी मागणी मृत शीलरज यांच्या नातेवाईकांनी केली आहे. या घटनेने नागपूर पोलीस वतुळ्यात मोठी चर्चा सुरू असून सर्वत्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे.

## विवाहित असूनही कथित 'बादशाह'ने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढला, भयंकर कांड



■ **अकोला। प्रतिनिधी,**  
अकोला जिल्ह्यात कथित 'लव जिहाद'चे एक खळबळजनक प्रकरण समोर आले असून यामुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. एका विवाहित मुस्लिम युवकाने गेमिंग अॅपच्या माध्यमातून आपली खोटी ओळख सांगून हरियाणातील एका हिंदू तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित आरोपीने या तरुणीला अकोल्यात बोलावून घेतले आणि सलग पाच दिवस

'बादशाह' नावाने बनावट अकाउंट, विवाहित तरुणाने केला तरुणीचा 'ब्रेनवॉश' या प्रकरणातील मुख्य आरोपीची ओळख जमीर जाहीरउद्दीन काजी (वय २५ अशी झाली असून तो आधीच विवाहित आहे आणि त्याला एक मूल देखील आहे. आरोपी जमीर एका गेमिंग अॅपवर 'बादशाह' नावाने बनावट अकाउंट चालवत होता आणि त्या माध्यमातून तो वेगवेगळ्या तरुणींशी संपर्क साधत असे. याच दरम्यान त्याची ओळख हरियाणातील एका तरुणीशी झाली आणि त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अकोल्यात घेण्यास प्रवृत्त केले. आरोपीने या तरुणीला गीता नगर परिसरातील आपल्या घरात पाच दिवस ठेवले होते. तरुणीने आपल्या घरी आई ओरडल्याचे सांगितल्यावर, त्याचा फायदा घेऊन आरोपीने तिचे 'ब्रेनवॉश' केले आणि तिला स्वतःकडे राहण्यास भाग पाडले, असा दावा केला जात आहे.

झाल्यामुळे हरियाणात तिच्या कुटुंबियांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. तिचा शोध घेत असताना तिचा भाऊ अकोल्यात पोहोचला आणि त्याने खदान पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी तांत्रिक तपास केला असता हा सर्व प्रकार उघडकीस आला आणि तरुणीची सुरक्षित सुटका करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात जमा झाले. बजरंग दलाचे शहर प्रमुख सूरज भगवार आणि इतर पदाधिकाऱ्यांनी याला

'लव जिहाद' संबोधत आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्या पाच दिवसांच्या कालावधीत तरुणीसोबत काय झाले, याची सखोल चौकशी व्हावी आणि आरोपीच्या कुटुंब्याने हे सर्व माहित असतानाही गप्प का राहिले, असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्व बाजूंनी तपास सुरू केला आहे. सध्या पीडित तरुणीला सुरक्षिततेच्या कारणास्तव सरकारी रिमांड होममध्ये (सुधारगृह) ठेवण्यात आले आहे. आरोपी जमीर

काजी याला पोलिसांनी अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे. हरियाणा पोलिसांना या प्रकरणाची रीतसर माहिती देण्यात आली असून, स्थानिक पोलीस त्यांच्या संपर्कात आहेत. अकोल्यातील हिंदू संघटनांनी या प्रकरणाचा निषेध नोंदवल्यामुळे पोलिसांनी परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. गेमिंग अॅपच्या माध्यमातून होणाऱ्या अशा फसवणुकीमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, पोलीस प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.



त्यांच्या लगनाबाबत दोन्ही कुटुंबांत चर्चा सुरू होती. मात्र, नॅन्सी आणि सिरिता यांच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात दोघांचीही जागीच मृत्यू झाला. दोघांची हत्या केल्यानंतर शिवमने त्याच चाकूने स्वतःच्या गळ्यावर वार करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती बोव्हीज पोलिसांना मिळताच त्यांनी मायलेकींचे मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले, तर गंभीर जखमी अवस्थेतील शिवमला तातडीने रुग्णालयात दाखल केले.

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक व संपादक - डॉ. श्री. दिपक मोरेश्वर नाईक यांनी सोमाणी प्रिंटींग प्रेस, कार्यालय - गाला नं. ४, एन. के. इंडस्ट्रियल इस्टेट, प्रवासी इंडस्ट्रियल इस्टेटच्या बाजुला, गेट नं. २, गोरेगाव (पूर्व) मुंबई ४०००६३ (महाराष्ट्र), येथे छापून रुम नं. १०३, कुणाल कुटीर बी बिल्डींग, नवघर रोड, हनुमान मदिराजवळ, भाईदर (पूर्व), जि. ठाणे ४०११०५ (महाराष्ट्र) येथे प्रसिद्ध केले. संपादक - डॉ. श्री. दिपक मोरेश्वर नाईक, पीआरबी कायदानुसार संपादकीय जबाबदारी यांची राहिल, सर्व वाद आणि दावे ठाणे न्यायालयीन कक्षच्या आधील राहतील. (या वर्तमानपत्रात प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या/लेख/जाहिराती यांची जबाबदारी संबंधीत वार्ताहर, लेखक, आणि जाहिरात प्रतिनिधी यांच्यावर राहिल.) भ्रमणवृत्ती - ७४००००१४७४. Email : marathiekikaran2021@gmail.com

Printed and Published and Owned by Dr. Mr. Deepak Moreshwar Naik. Printed at SOMANI PRINTING PRESS, OFFICE - Gala No. 4, Near N.K. Industrial Estate, Near Pravasi Industrial Estate, Gate No.2, Goregaon (E), Mumbai 400 063, Maharashtra, Published at Room No. 103, Kunal Kutir, B Building, Navghar Road, Near Hanuman Mandir, Bhayander (East) Dist - Thane, PinCode 401 105, Maharashtra. Editor : Dr. Mr. Deepak Moreshwar Naik, Mo.7400001474, Email Id : marathiekikaran2021@gmail.com